NIVI TRADING LIMITED

CIN: L99999MH1985PLC036391

Regd. Off.: C/o. United Phosphorus Ltd., Readymoney Terrace, 4th Floor,, Dr. A.B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018.

Admin. Off.: Kanta Niwas, C.D. Marg, 11th Road, Opp. Madhu Park, Khar (West), Mumbai - 400 052.

Tel Nos.: 68568000 Fax No.: 2648 7523

Email: nivi.investors@uniphos.com Website: nivionline.com

11th November, 2023

To,
The Corporate Relationship Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Dear Sir/ Madam,

REG.: NIVI TRADING LIMITED (Scrip Code - 512245)

SUB: Newspaper advertisement of Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September 2023

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we enclose herewith the extract of unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 published in newspapers.

We request you to take the same on records.

Thanking you,

For NIVI TRADING LIMITED

Priyanka Jain Company Secretary & Compliance Officer (ACS 40848)

Encl.: as above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that r Clients Mr. Ivan George Dcunha and Mrs. Rita Ivan Dounha are .lt owners of Shop No. 4 Ground Floor, Narmada Deep CHS Ltd., Cabir Road, Bhayander (E), Dist. Thane-401105 and as such ownership they are bonafide Jt. members of Narmada Deep C.H.S. Ltd., holding Share Certificate bearing No. 029 of Five fully paid up Shares of Rs. 50 each bearing distinctive Nos. 136 to 140 (both inclusive) (hereinafter referred to as the said Share Certificate)

My Clients informed me that the said origina Share Certificate No. 029 has lost/misplaced and in this respect my Clients have filed an online Police complaint to Mira Road Police Station of 08/11/2023 bearing Lost Report No.34207-2023 My Clients have applied for duplicate Share Certificate from Narmada Deep C.H.S. Ltd. If any person, body, individual, institution, havin

any claim and/or objection in respect of or against or relating to or touching upon the said Share Certificate No. 029 pertaining to the said Shop shall communicate the same to the undersigned at Office address within 15 days from the publication of this notice, failing which any such claim/s shall be deemed to be non-existent or waived and the said society will issue duplicate Share Certificate to my Clients.

(Advocate High Court) Date: 10/11/2023 NOTARY GOVT. OF INDIA Off: B/78 Shanti Shopping Centre, Opp. Mira Road Railway Station, Mira Road (E) Dist. Thane- 401107

PUBLIC NOTICE

Late SHRI SURESH P. SAWANT a Member of THE MALAVANI SRUSHTI CO-OP HOUSING SOCIETY LTD having address at Office 006, Malavani Srushti CHSL Chatrapati Shivaji Raje Complex Charkop, Kandivali (W), Mumbai 400067 and holding Flat No.206 in the building of the society died on 09-01-2021 without making any nomination.
The Society hereby invites claims

and objection from the heir or other claimants/ objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claim/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claim/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt within the manner provided under the bye laws of the society. A copy of the the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society between 6 P.M. to 9 P.M from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Malavani Srushti Co-operative Housing Society Ltd. Place : Mumbai Date: 10/11/2023 Hon. Secretary

PUBLIC NOTICE Notice is hereby given to all concerned that my client Mr. Mahesh Bahadurbhai Thakar is the sole & absolute owner in respect of the residential premises being described in the Schedule here

Whereas by an unregistered Agreement for Sale dated 31st January,1970 executed between M/s. Subodh Bhajanti & Co. therein referred to as Developers of the First Part and Smt. Lilavatiba Muljimal Khira therein referred to as the Purchaser of the Second Part, developer therein M/s. Subodh Bhajanti & Co. agreed to sell & Smt. Lilavatibai Muljimal Khira agreed to purchase the below mentioned residential premises upon such agreed consideration & upon terms & condition as agreed between both the parties & to becam sole and absolute owner of the said below mentioned residential premises & bonafide member of the said society.

Whereas the Original Second Chain Agreemer for Sale executed between Smt. Lilavatiba Muljimal Khira & Smt. Kapurben A. Shah as wel as Original Third Chain Agreement for Sale between Smt. Kapurben A. Shah & Smt. Kokila Mahendra Shah has been lost/misplaced and i presumed to be beyond traceable. My clien namely Mr. Mahesh Bahadurbhai Thakar has lodged NC vide no. 76907/2023 dated 2nd September, 2023 with respect to misplaced & lost Agreements & relevant documents with Malad (West) Police Station.

Whereas an unregistered Deed of Assignment i the year 2001 dated 26th April, 2001was executed between Smt. Kokila Mahendra Shah therein referred to as the Vendor of the One Part & Mr. Mahesh Bahadurbhai Thakar as the purchaser of the Other Part, vendor therein nely Smt. Kokila Mahendra Shah agreed t sell & Mr. Mahesh Bahadurbhai Thakar agreed to purchase the below mentioned residentia premises upon such agreed consideration & upor terms & conditions as agreed between both the parties & to became sole and absolute owner of the said below mentioned residential premises & bonafide member of the said society.

Presently, Mr. Mahesh Bahadurbhai Thakar is th sole & absolute owner in respect of said below mentioned residential premises & bonafide member of the said society.

Any person/s having any claims or objections i respect of below mentioned residential premise or any part thereof by way of sale, mortgage, right, title, interest, possession, inheritance, gift, lien, charge, encumbrance, easement, trust, agreement, lease, license or otherwise howsoever or whatsoever are required to make the same known in writing to the undersigner within 7 days from date of publication of this notice at the below mentioned address. If no claim is received within 7 days from the date of publication of this notice, it shall be presumed and/or deeme that there are no such claims or objections and if any, the same have been waived and/or abandoned and my client will be free to proceed with any kind of transaction in respect of the below mentioned residential premises without reference to any such claims.

Schedule of Residential Premises

All that Flat No. 30, A-wing, on 2nd Floor of Building Known as "Baria Apartment Co-op Hsg. Ltd.," situated at Plot No.1, Marwadi Chawl, S.V. Road, Opp. Telephone Exchange, Malad (West) Mumbai 400064, admeasuring about 502 sq. ft Carpet area on Plot of land bearing CTS No. 839. village: Malad (North), Taluka-Borivali, in the registration District and Sub-District of Mumbai-City & Mumbai Suburban.

(Adv. Dhrumil P. Mehta) Office-Shop No. 26, Ground Floor, Raj Garden Society, Next to Kavita Dairy, Mahavir Nagar Kandivali(W), Muhbai-400 067 Mobile-9004182067 Date:06/09/2023

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that my client MR. DEEPAK KANJI RATHOD, his wife LATE MRS. JAYSHREE I KANJI RATHÓD, his wife LATÉ MRS. JAYSHREE DEEPAK RATHÓD, was joint owner of the Shop No. 4, on Ground Floor, adm. area 200 SQ. feet (Built up) in society known as "VEER APARTMENT CHS. LTD.", S. No. 312, H. No. 1 (Part), Plot No. 3, Situated at Village-Virar, Virar (West), Taluka - Vasai, District - Palghar-401303 but MRS. JAYSHREE DEEPAK RATHOD, expired on dated-11/12/2021, at Mumbai, in the state of Maharashtra, After death of the deceased MR. DEEPAK KANJI RATHOD (Husband) & MR. DIVYESH RATHOD (Son) & MISS PRIYANKA RATHOD (Daughter) became the legal heirs and owners of the said Shop premises but MR. DIVYESH RATHOD (Son) & MISS PRIYANKA RATHOD (Daughter) have given their No Objection to ATHOD (Daughter) have given their No Objection to eir father for transferring the said shop Premises or eir father for transferring the said shop Premises on e name of my client MR. DEEPAK KANJI RATHOD. me name or my client MR. DEEPAK KANJI RATHOD. If any person or persons have any type of objection possession case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice failing which no claims will be accepted and it will be understand that no any person or persons have any rights title and interest in the said property. Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT) Date: 10/11/2023 Off. No. 23, First Flor Station, Nallasopara

This is to Inform All People That My Client MR. RAVINDRA HUSAINAPPA LINGAREDDIPALLI, an adult an Indian Inhabitant, (having Aadhar Card No-3004 0661 6168 and Pan Card No-AEXPL5106K) No-30040661 6168 and Pan Card No-AEXPL5106K), R/O – 436 A/2, Anna Nagar, Venkateshwar Chawl, Dharavi Cross Road, near Kamraj High School, Dharavi, Mumbai-400017; My Client has Purchased the Room Premises ie FLAT No-1008, 10TH FLOOR, BLDGNO-P4, SWAPNPURTI TOWER, KARVE NAGAR, KANJURMARG EAST, MUMBAI-400042 from MR. MUZAFFAR MANSUR SHAIKH. If anyone has any objection, interest, claim or right In anyone has any objection, interest, daint or ingrise can inform to the undersigned within Seven days from the publication in writing, with documentary evidence failing which all such claims raised after the expiry of the said period shall not be entertained, and my client, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction.

PUBLIC NOTICE

Sd/- GAYATRI PRADHAN (ADVOCATE 2/15 KANNAMWAR NAGAR, VIKHROLI EAST

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/35042/2023 Date: - 09/11/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 698 of 2023

Application No. 696 of 2023

Applicant: Twinkle `A' Co-operative Housing Society Ltd.,
Address: - Gaondevi Mandir, Katemanivali, Kalyan (E), Dist. Thane.
Versus

Opponents: - M/s. Shree Ganesh Construction Through Shri. Gurunath
Jayram Ganesh Developer & Others 1. Shri. Gurunath Jayram Ganesh 2. Shri.
Suryakant Pundalik Tare 3. Smt. Kusum Shantaram Bhoir 4. Shri. Ganesh
Sukrya Bhoir 5. Shri. Govind Shantaram Bhoir 6. Shri. Eknath Sukrya Bhoir
7. Shri. Ravi Kundalik Tare 8. Smt. Parvati Charpat Mhatre 9. Shri. Subhash
Sukrya Bhoir 10. Smt. Sunita Suresh Mhatre 11. Smt. Indabal Gajanan Bhoir
12. Smt. Subhadra Bhaskar Patil 13. Smt. Sushma Bhau Bhoir 14. Shri.
Mayuresh Bhau Bhoir 15. Smt. Shevubai Janardan Bhoir 16. Smt. Rekha
Bhalchandra Bhoir 17. Shri. Tanish Bhau Bhoir 18. Smt. Manda Chandrakant
Tare 19. Smt. Madhu Shantaram Bhoir 20. Shri. Pramod Chandrakant Tare 21. Twinkle 'B' lare 19. Smt. Madhu Shantaram Bhoir 20. Shri. Pramod Chandrakant Iare 21. Smt. Pritt Nilesh Wayalekar 22. Smt. Pramila Gurunath Mhatre 23. Twinkle 'B' CHSL. 24. Twinkle 'C' CHSL 25. Vindavaseeni Vatika CHSL. 26. Sai Vinayak CHSL. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 28/11/2023 at 01:30 p.m.

Description of the Property: Moule Katemaniyali Tal Kalvan Dist.Thane Description of the Property :- Mouje Katemanivali, Tal. Kalyan, Dist-Thane

Seal - 132.80 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar,	Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area	
(Seal) (Dr. Kishor Mande)	38	-	132.80 sq.mtrs.	
Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 196		(Dr. Kishor M District Deputy R Co-operative Societ	egistrar, ies,Thane.	63.

KIRAN PRINT-PACK LIMITED CIN- 121010MH1989PLC051274

Website: kiranprintpack.wix.com/kiran; Email:kiranprintpack@gmail.com.
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR TH
NUARTER AND HALF YEAR ENDED 30 09 2023

	(Amount in lakhs, except equity per share data and ratios)											
			Quarter Ende		Half year		Year Ended					
Sr. No.	Particulars	Sep 30, 2023 Unaudited	June 30, 2023 Unaudited	Sep 30, 2022 Unaudited	Sep 30, 2023 Unaudited	Sep 30, 2022 Unaudited	March 31, 2023 Audited					
1	Total Income From Operation	62.91	35.84	30.21	98.75	65.26	126.44					
2	Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinay Items)	33.23	(0.14)	(4.17)	33.09	(5.28)	(20.02)					
3	Net Profit/(loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinay Items)	33.23	(0.14)	(4.17)	33.09	(5.28)	(20.02)					
4	Net Profit/(loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinay items)	34.48	(0.02)	(4.06)	34.46	(5.05)	(19.57)					
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	-	-	-	-		-					
6	Equity Share Capital	500.29	500.29	500.29	500.29	500.29	500.29					
7	Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	(224.63)					
8	Basic and Diluted Earning Per Share (not annualized)	0.69	0.00	(0.08)	0.69	(0.10)	(0.39)					

The above Financial result were reviewed by the audit committee the reafter approved and The above results for the quarter and half year ended September 30, 2028 have been reviewed by the Statutory Auditor of the Company.

The Company is engaged primarily in the trading business and accordingly reportable segments as per Ind AS 108 dealing with Operating Segment. The company has not received any shareholder / investors complaints during the quarter and half year ended September 30, 2023.
The figures for the corresponding previous period have been regrouped/rec

necessary, to make them comparable Karan Mohta

INDO-CITY INFOTECH LIMITED

STATEMENT OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE (Re in labble QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 earnings per shares)

Ιſ				Unaudited		Unau	udited	Audited			RESSION OF INTEREST FO
	Sr.	Particu l ars	Quarter	Quarter	Quarter	Half Year	Half Year	Year		UNISTAR TRADEL	
П	No.	Faiticulais	Ended 30:09:2023	Ended 30-06-2023	Ended 30-09-2022	Ended 30.09-2023	Ended 30-09-2022	Ended 31-03-2023		OPERATING IN TRADING O	F PRECIOUS METALS AT MUN
۱ŀ		Revenue from Operations	00 00 1010		00 00 1011	30-03-2023	00000000	31-00-2023		(Under Regulation 36A(1)of the I	Insolvency and Bankruptcy Board
Н	(i)	Interest Income	7.31	7.59	13.17	14.90	26.33	48.37		(Insolvency Resolution Process to	or Corporate Persons) Regulations
П	(ii)	Sales of Shares and Securities	549.37	635.51	253.56		545.53				T PARTICULARS
Н	i l	Total Revenue from Operations	556.68	643.10	266.73	1,199.78	571.86	1,798.66	1	Name of the corporate debtor along	Unistar Tradelink Private Limited
П	П	Other Income	8.12	6.96	0.68	15.08	2.67	11.06	1''	with PAN/ CIN/ LLP No.	CIN: U74120MH2011PTC212550
Н	ш	Total Income (I+II)	564.80	650.06	267.42	1,214.86	574.54	1,809,71	-		
Н		Expenses							2.	Address of the registered office	2, Krishna Dham, Raheja Township,
Н	(i)	Finance Costs	0.06	0.29	0.28	0.35	0.53	0.95			Marg, Malad (East), Mumbai, Mahara:
П	(ii)	Net Loss/(gain) on fair value changes	0.26	0.21	(1.56)	0.47	(1.56)	-	3.	URL of website	Not Maintained
Н	(iii)	Purchase of Stock-In-Trade	527.32	525.07	240.10 11.68		575.49		4.	Details of place where majority of	Corporate Debtor has only financial a
Н	(iv)	Changes in Inventories of Stock-In-Trade Employees Benefits Expenses	(14.29) 6.77	87.98 7.12	5.41	73.69 13.89	(27.63) 10.90	20.00		fixed assets are located	has no Plant & Machinery and Immov
П	(v) (vi)	Depreciation and amortization	0.77	0.16	0.19	0.37	0.38	0.76	<u> </u>		,
Н	(vii)	Other Expenses	18.85	7.61	9.28	26.46	16.31	52.95	5.	Installed capacity of main	Not Applicable. The Corporate debto
П	iv	Total Expenses	539.18	628.45	265,37	1,167,62	574.41			products/ services	engaged in the trading of precious m
Н	v	Profit/(Loss) before tax (III-IV)	25,62	21,61	2.05	47.24	0,13	(0.63)	6.	Quantity and value of main products/	For the FY 2021-22, the sales of the
Н	٧I	Tax Expenses								services sold in last financial year	(gold 99.5 bar) were Rs. 1,71,43,000
Н		(1) Current Tax	6.32	5.40		11.72	-	1.77		,	company doesn't hold any inventory/
Н		(2) Deferred Tax	(3.69)	0.15	(0.66)	(3.54)	0.27	9.90	7	Number of employees/ workmen	Nil
Н		Net Profit/ (Loss) for the period (V-VI)	23.00	16.07	2.71	39.07	(0.14)	(12.30)	1.		1 2 2 2 2
Н	VIII	Other Comprehensive Income for the period	-	-	-	-		-	8.	Further details including last available	For details, please connect to:
Н	IX	Total Comprehensive Income for the								financial statements (with schedules)	cirp.unistar@gmail.com
Н		period (VII+VIII)	23.00	16.07	2.71	39.07	(0.14)	(12.30)		of two years, lists of creditors, relevant	
П	Х	Paid-up equity share capital		4 0 40 00	4 0 40 00	4 0 40 00	4 0 40 00			dates for subsequent events of the	
Н	хі	(Face Value of Rs. 10/- each) Earning Per Share (EPS) (not annualised	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00		process are available at:	
Н	XI	except year ended 31st March 2023)							9.	Eligibility for resolution applicants	For details, please connect to:
Н		Basic (Rs.)	0,22	0,154	0.03	0,38	(0.00)	(0,12)	١	under section 25(2)(h) of the	cirp.unistar@gmail.com
Н		Diluted (Rs.)	0.22	0.154	0.03	0.38	(0.00)	(0.12)		Code is available at:	cirp.uriistar@giriaii.com
Ιŀ	CT/	ATEMENT OF ASSETS & LIABILITIES A		Notes:	0.00	0.00	(0.00)	(0.12)	-		00 44 0000 /= 4 1 1
П	314		t Rs. In lak		above financ	cial results we	ere reviewed	by the Audit	10.		30.11.2023 (Extended)
Н		As at	As at	Con		ken on record				of interest	
П		Contombo		ner at th		eld on Nover			11.	Date of issue of the provisional list of	10.12.2023 (Extended)
П	rai	rticulars 30, 2023		-		ncial results e recognition a				prospective resolution applicants	, ,
ı		Unaudite	d Unaudit			AS 34 - Inte			12.		15.12.2023 (Extended)
	,	Assets Financial Assets		pres	scribed unde	r Section 133	of the Com	panies Act,	'-	objections to the provisional list	TO. TE.EUEU (EXIGINACI)
ıl	'	Cook and cook again plants	22.00	201	3 read with r	elevant Rule:	s issued ther	eunder and	<u> </u>	objections to the provisional list	

ATEMENT OF ASSETS & LIABILITIES AS AT Notes:									
SEPTEMBER 30, 2023				The above financial results were reviewed by the Audit					
rticulars	As at September 30, 2023	As at September	2	Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 8, 2023. The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles					
Assets Cash and cash equivelents Bank Belance other than (a) above Track Receivables Lears Unestiments Other Financial Assets Inventions Unestiments Other Financial Assets Inventions Properly, Plant and Equipment Other non-financial assets Total Assets Equipment Total Assets Equipment Total Assets Equipment Total Assets	4.07 353.00 128.08 357.37 214.79 29.70 61.71 6.89 87.62 38.36 1,281.59	23.00 84.95 17.66 630.34 274.19 25.50 57.58 9.71 85.53 44.44 1,252.90	3 4	laid down in Ind AS 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies AC, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. The statutory Austitors of the Company have conducted Limited Review of the above financial results. The company has only finance innovia end accordingly there is no separate reportable segment as per Ind AS -108 Operating Segments's Specified under section 133 of the Companies Act, 2013. The figures to the corresponding previous period have been regrouped fractassified wherever necessary to make them comparable.					
Equity Equity Share capital Other Equity	1,040.00 224.61	1,040.00 197.71		For Indo-City Infotech Ltd. Sd/-					

8.00 0.78 11.00 3.47


8.20 0.73 1,281.59 1,252.90

No 14831473X Ex Sepoy Gujar Samir Hambirarao Presently

CHANGE OF NAME

Resident of Village Jambhulnagar, Post-Palavani. Tahsil - Mandangad District - Ratnagiri, Pincode 415712. I have changed my Son name from Vedant to Vedant Samir Guiar as per affidavit Dated 09/11/2023

Place: Mumbai Date: 10/11/2023



SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

CIN: L15141MH1982PLC267176 Telephone No. 022-32997884 red Office Address: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumbai, Maharashtra-400009 Website: www.sagarsoyaproducts.com | Email: compliance.ssp@gmail.com

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2023 (Rs. in Laki								
Sr. No.	Particulars	Quarter ending 30,09,2023	Half Year ended (30.09.2023) (Year to date Figures/Previous Year ending)	Quarter ending 30,09,2022				
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited				
1	Total Income from Operations	0.00	0.00	0.00				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	14.66	22.64	9.08				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.66	22.64	9.08				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.66	22.64	9.08				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14.66	22.64	9.08				
6	Equity Share Capital	29.26	29.26	29.26				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	108.45	108.45	130.97				
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -							
	(a) Basic	5.01	7.74	3.11				
	(b) Diluted	5.01	7.74	3.11				
No	te: The above is an extract of the detailed forma	t of Quarterly/	Annual Financial Res	ults filed with				

he Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites o ne Stock Exchange at www.bseindia.c Company's website

By Order of the Board For Sagar Soya Products Ltd Name Arun Kumar Sharma Place: Mumbai Date: 09/11/2023

NIVI TRADING LIMITED Regd.Office:c/o United Phosphorus Ltd.,Readymoney Terrace, 4th floor,
167,Dr.A.B.Road,Worli Naka, Mumbai-400018
Ph.no. 61233500 Fax No. 26487523, Email di: nivi.investors@uniphos.com, Website: www.nivionline.com
CIN: L99999MH1985PLC036391

Unaudited Financial Results for the quarter/six months ended 30/09/2023

						(RS. IN Iakns)
PARTICULARS	Quarter ended 30/09/2023 Unaudited	Quarter ended 30/06/2023 Unaudited	Quarter ended 30/09/2022 Unaudited	Six months ended 30/09/2023 Unaudited	Six months ended 30/09/2022 Unaudited	Year ended 31/03/2023 Audited
Total income from operations Net Profit/(loss) for the period before tax and	2.12	1.40	3.44	3.52	7.36	5.91
exceptional items	1.56	(2.75)	2.44	(1.19)	2.46	(17.10)
Net Profit/(loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period {Comprising profit for the	1.56	(2.75)	2.44	(1.19)	2.46	(14.98)
period (after tax) and Other Comprehensive income (after tax)) Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (of Rs 10/- each) Basic and diluted	10.34 124.56	0.29 124.56	3.08 124.56	10.63 124.56	1.89 124.56	(11.67) 124.56 33.00
(Rs. Per share) (not annualised)	0.13	(0.22)	0.20	(0.10)	0.20	(1.20)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equity shares of the Company are listed.

The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the

meeting of the Board of Directors held on 9th November, 2023 FOR NIVI TRADING LIMITED

Place : Mumbai Date: 9th November, 2023

DIN 02138590

Date: 10.11.2023

Aneel Jain Managing Director DIN No.: 00030742

Sandra R. Shroi

Managing Director DIN - 0018901 **FORM G** gulation 36A(1)of the Insolvency and Bankruptcy Board of India

5	2.	Address of the registered office	2, Krishna Dham, Raheja Township, L.S. Raheja Marg, Malad (East), Mumbai, Maharashtra 400097
1	3.	URL of website	Not Maintained
	4.	Details of place where majority of fixed assets are located	Corporate Debtor has only financial assets and has no Plant & Machinery and Immovable property
	5.	Installed capacity of main products/ services	Not Applicable. The Corporate debtor is engaged in the trading of precious metals.
	6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	For the FY 2021-22, the sales of the main product (gold 99.5 bar) were Rs. 1,71,43,000 Now the company doesn't hold any inventory/stock.
H	7.	Number of employees/ workmen	Nil
	8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	For details, please connect to: cirp.unistar@gmail.com
	9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	For details, please connect to: cirp.unistar@gmail.com
	10.	Last date for receipt of expression of interest	30.11.2023 (Extended)
	11.	Date of issue of the provisional list of prospective resolution applicants	10.12.2023 (Extended)
	12.	Last date for submission of objections to the provisional list	15.12.2023 (Extended)
	13.	Date of issue of the final list of prospective resolution applicants	25.12.2023 (Extended)
	14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix, and request for resolution plans for prospective resolution applicants	20.12.2023 (Extended)
	15.	Last date for submission of resolution plans	19.01.2024 (Extended)
l	16.	Process email id to submit EOI	cirp.unistar@gmail.com
l			Sd/-
		F	CA Kailash Shah Resolution Professional Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P00267/2017-2018/10511

PUBLIC NOTICE

This is to Inform All People That My Clients 1) MRS. KAVITA MUKUND GAIKWAD, 2) MRS. SARITA PRAKASH DALVI and 3) MRS. ANUPAMA ANIL SHETKAR Owner of Room No-4086, in Kanna igar Parijat Co-Op Hsg, Society Ltd., Bldg No-138 Innamwar Nagar, Vikhroli East, Mumbai-400083. We say that our Father KESHAV GUNAJI PATIL was the original owner of the abovementioned Room Premises and the Original Allotment Letter of the abovesaid Room has been Misplaced stand in his Room. My Clients Are Going to Sale the above Said Room Premises.

f anyone has objection, interest claim or rights can inform to the undersigned within FIFTEEN days from the publication in writing, with documentary evidence failing which all such claims raised after e expiry of the said period shall not be entertaine and my client, presuming that there are no claims may proceed ahead and conclude the Transaction Sd/- GAYATRI PRADHAN (ADVOCATE 2/15 KANNAMWAR NAGAR, VIKHROLI EAS PUBLIC NOTICE

Surendra Yadav, residing at Flat No. A-210 Second Floor, Omkar Palace Cop. Hsg. Soc.Ltd. Navghar Village, Bhayandar (E), Dist-Thane-401105, have severed/terminated all relations from their Daughter "Miss. Sonu Surendra Yadav" and disinherited/disowned her from their all moveable and immovable and properties due to her misbehavior, cruelty and noncompliance. In future, if any person deals with the aforesaid debarred person, that shall be at his/her own risk and costs, and my clients will not be responsible for the same in any manner.

Date: 10/11/2023 R.L. Mishra Advocate, High Court, Mumba Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209. **PUBLIC NOTICE** This is to inform that, I Chandrika Dilip Nayar Confirms that my mother's name is Janaki Bhama Devi, "J" stands for "Janaki"

MONOTYPE INDIA LIMITED

CIN: L72900MH1974PLC287552 2, First Floor, Rahimtoola House, 7 Homji Street, RBI Hornimal Circle, Mumbai City, MUMBAI - 400001, MAHARASHTRA email: monotypeindialtd⊛gmail.com, website: www.monotypeindialtd.in Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended on 30th

		Septemi	701, 2020		(Hs. In Lakhs except EPS)			
SL	Particulars	Q	uarter En	ded	Half Ye	Year Ended		
No.	Particulars			30.09.2022 Unaudited		30,09,2022 Unaudited	31.03.2023 Audited	
Α	Income from Operations	213.67	1.20	0.00	214.87	0.00	0.00	
В	Other Income	0.30	600.33	0.30	600.63	0.60	1.20	
1	Total Income	213.97	601.53	0.30	815.50	0.60	1.20	
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	151.39	591.81	(2.04)	743.2	(6.38)	(18.39)	
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	149.99	591.81	(2.04)	741.79	(6.38)	786.02	
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	149.99	591.81	(2.04)	741.79	(6.38)	785.59	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	149.99	591.81	(2.04)	741.79	(6.38)	785.59	
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)		7031.22	7031.22	7031.22	7031.22	7031.22	
7	Earning Per Share							
	1. Basic	0.02	0.08	(0.00)	0.11	(0.00)	0.11	
	2. Diluted	0.02	0.08	(0.00)	0.11	(0.00)	0.11	

totes:
The Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2023 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 08th November, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.
Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary.
These financial results are available on the Company's website www.monotypeindialtd.in and website of BSE, MSEI where the equity shares of the Company are listed.

For and on behalf of the Board For Monotype India Limited Sd/-Naresh Jain

DIN: 00291963

DECCAN BEARINGS LIMITED

Office no. 64A, 4th Floor, Plot No. 327, Nawab Building , Dadabhai Nawroji Road, Fort, Mumbai - 400001
Tel No.: 022-22852552, Website : www.deccanbearings.in
CIN : L29130MH1985PLC035747, Email ID: info@deccanbearings.in Registered Office: Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 30/09/2023

						(1	Rs.in Lacs
SL			Quarterl	y	Half	Yearly	Year ende on
No.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.202
140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	0.73	1.43	1.37	2.16	1.53	6.15
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	(4.19)	(4.70)	(4.78)	(8.89)	(10.08)	(42.31)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	(4.19)	(4.70)	(4.78)	(8.89)	(10.08)	(42.31)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(4.19)	(4.70)	(4.78)	(8.89)	(10.08)	(42.31)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)] and Other Comprehensive Income (after tax)]		(4.70)	(4.78)	(8.89)	(10.08)	(42.31
6	Equity Share Capital	218.33	218.33	218.33	218.33	218.33	218.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		_	-	-	-	(176.95
8	Earnings Per Share (of ` 10/- each) for continuing and discontinued operations						
	Basic	(0.19)	(0.22)	(0.22)	(0.41)	(0.46)	(1.94
	Diluted	(0.19)	(0.22)	(0.22)	(0.41)	(0.46)	(1.94

I HE SULVEY IN AN EXTRICT OF THE detailed format of Quarter ended 30th September, 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Quarter ended 30th September, 2023 Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.deccanbearings.in) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules, whichever is applicable. The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th September, 2023 Financial Results filed with the Stock

For Deccan Bearings Limited

Ritesh Mohan Parab Managing Directo Date 3 09.11.2023 DIN: 09494605

FORM-1 Government of Maharashtra **Public Works Department**

Building Construction Division, Mulund, Mumbai Telephone No. 022-25690633

E- Tender Notice No.07 (2023-24.) Telephone/Fax Number :- 022-25690633 E-mail address:- bcmulund.ee@mahapwd.gov.in

Contractor by the Executive Engineer, Building Construction Division, Mulund, Mumbai on behalf of Government of Maharashtra. Tender Documents are downloaded from Government of Maharashtra portal https://mahatenders.gov.in Right to select of reject is reserved by Executive Engineer, Building Construction Division, Mulund, Mumbai is never accepted.

Repairs to water supply line, door and window sanitary fittings Mosquito Net and Grill work to Female Beggar Home at CTS No. 469-A Chembur Mumbai. The Executive Engineer, Building Construction Division, Mulund, Mumbai (W) Reserves right to Accept or Reject any

offer. Conditional offers will not be accepted. All the changes pertain to notice will not published in newspapers

that will published in online E-notice process. All the detail Information is available on following website: 1)www.mahapwd.com

2)www.mahatenders.gov.in E- Tender Submission Date 10/11/2023 to17 /11/2023 E- Tender Opening Date 20/11/2023

No.EE/BCD / 1945 of 2023 Office of the Executive Engineer, Building Construction Division ESIS Hospital Compound, Mulund. (West), Mumbai - 400 080. Date: 31110 2023

forExecutive Enginee Building Construction Division.

No. ROC-2023-24/No.-5/C 4818

GENPHARMASEC LIMITED

CIN: L24231MH1992PLC323914
Office No. 104 & 105 1st Floor Gundecha Industrial Premises Co-op Soc. Ltd. Akurli Road Kandivali East Mumbai - 400101; Email Id: compliance@genpharmasec.com; Website: www.genpharmasec.com Extract of Unaudited Financial Results For the Quarter & Half year ended 30th September 2023. (Amount in Lakhs

	Quarter Ended					r Ended	Year Ended
Sr.	PARTICULARS		Unaudited			ıdited	Audited
No.	PARTICULARS	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
1	Total Income from Operations	801.09	607.59	601.74	1,408.68	1,291.71	2,561.58
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	4.55	6.46	6.34	11.01	(15.01)	28.10
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	4.55	6.46	6.34	11.01	(15.01)	28.1
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	0.79	2.61	6.34	3.42	(15.01)	112.4
5	Total Comprehensive Income for the period					, ,	
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(2.66)	80.94	(42.78)	78.29	(105.77)	(3.92
6	Equity Share Capital	2,768.60	2,768.60	2,768.60	2,768.60	2,768.60	2,768.6
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year.	_	-	-	-	-	(1,235.56
8	Earnings Per Share						
	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.00	0.00	0.00	0.00	(0.01)	0.0
	2. Diluted:	0.00	0.00	0.00	0.00	(0.01)	0.0

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half-Yearly/Annua

inancial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.genpharmasec.com For and on behalf of the Board of Genpharmasec Limite

Ulhas Narayan Deosthale Date: 08th November, 2023 DIN 09215291

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor: Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel.: 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax: 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. 🖺 🗓 : mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde

505, 21st Century Business Centre, Nr. World Trade Centre,

Ring Road, Surat-395002, Guiarat

For UNISTAR TRADELINK PRIVATE LIMITED





जाहीर सूचना

की, माझे अशील **१) मोहसिन मन्सुर मुल्ला, २)** निसार मन्सुर मुल्ला हे खोली क्र.११. ४था मजला गुनिटी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., १८८ शरीफ देवजी स्ट्रीट, मुंबई-४००००३ या जागेचे मालक आहेत आणि युनिटी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. या सोसायटीमधील अनुक्रमांक ६६ । ७० धारक भागप्रमाणपत्र क्र.०१२ चे धारक

माझ्या अशिलांनी सदर जागा आणि सदर शेअर्स दोन भागात विभागणीसाठी युनिटी को-ऑपरेटिव्ह . हौसिंग सोसायटी लि.कडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस याबाबत काही आक्षेप असल्यास त्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे **कार्याल**र क्र.१. १ला मजला, एडनवाला मेन्शन, १२१ कांबेकर स्टीट, मुंबई-४००००३ येथे आजच्य तारखेपासून १४ दिवसांत दस्तावेज व संपुर्ण नपशिलामूह लेखी स्वरूपात कलवावे जा वर विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, सदर जागा किंवा कोणताही भाग यावर असलेले दावा पढील सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याग केलेले आहेत आणि जमीन मालक यांच्यावर ते बंधनकारक असणार नाहीत आणि जागा अर्थात युनिटी को-ऑपरेटिव्ह **हौसिंग सोसायटी लिं**. हे अशा दाव्यांच्य संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल.

> अफझल ए. भुजवाल वकील

यूनियन बैंक U Union Bank ऑफ इंडिया अर्थ तीम, अयत बैंक Sweed people to bank with

युनियन बँक ऑफ इंडिया – कांदिवली पुर्व पटेल अपाटमेंट, सी.पी. रोड, कांदिवली पुर्व मुंबई-४००१०१.

ई–मेल:ubin0549151@unionbankofindia.bank

संदर्भः केर्डःएनपीए:२०२३–२४:०९

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्जदार-

श्री. योगेश चतुर्वेदी फ्लॅट क्र.६०२, जुहू एकता कोहौसोलि., जुहू वर्सोवा, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई (महाराष्ट्र)-४०००४९

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना.

तुम्ही उपरोक्त यांनी आमच्या **कांदिवली पुर्व शाखे**मधुन पुढील कर्ज सुविधा घेतली आहे आणि तुम्ही उत्पन्न मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देयके/हफ्ते/व्याज भरणा केले नाही आणि त्यामुळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखा नियमानुसार तुमचे खाते २**९.१०.२०२३** रोजी **एनपीए** खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक ३०.०९.२०२३ रोजी देय रक्कम रु.१,२३,७४,१३८.२२ (रुपये एक कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अडतीस आणि पैसे बावीस फक्त) अशी थकबाकी आहे.

तुम्ही यांनी आमच्या बँकेकडे देय रकमेचे तपशील खालीलप्रमाणे

सुविधेचा प्रकार	२९.१०.२३ रोजी एनपीए तारखेला देय थकबाकी रक्कम	०१.०७.२३ ते ३१.०८.२३ पर्यंत व्याज	दंड व्याज (साधारण)	बँकेला आलेला दंड/खर्च	एकूण देव रक्कम
गृहकर्ज खाते क्र. ४९१५०६६५ ००३९२८९	₹.१,२०,८४,४९३.२२	इ.२,८९,६४५ .00	-	-	रु.१,२३,७४,१३८.२२
					6 4 20 1-2 - 21-

एकूण देय ६८,२१,७३०.२७ बँकेला देय रक्कम प्रतिभृतीकरिता **श्री. योगेश चतुर्वेदी** यांनी खालील तक्त्यात नमुद स्थावर मालमत्तेच्य रणामार्फत प्रतिभुती हित आणि दिनांक २९.०६.२०१९ रोजीचे दस्तावेज निष्पादित केले आहेत.

खाली नमुद स्थावर मालमत्तेचे तारण

फ्लॅट क्र.१८०३, १८वा मजला, क्षेत्रफळ ८५५ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), हिल व्ह्यू म्हणून ज्ञात सोसायटी, सीटीएर क्र.१४९, १४९(भाग), १५२/१५२/१ ते १५२/६३, १५२/६५ ते १५२/६७, १५२/११२ ते १५२/११९, गाव मारवली, तालुका कुर्ला, एमएसडी, आर सी मार्गजवळ, चेंबूर (पुर्व), मुंबई (महाराष्ट्र)–४०००७४ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्न ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रु.१,२३,७४,१३८.२२ (रुपये एक कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अडतीस आणि पैसे **बावीस फक्त)** तसेच लागू व्याज अधिक दंडात्मक शुल्क अधिक कायदेशीर शुल्क तसेच उर्वरित मासिकासह तुमच्याद्वारे निष्पादित कर्जं दस्तावेजातील अटी व नियमानुसार दंडात्मक शुल्क + कायदेशीर शुल्क तसेच व्याज जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे यायालय/ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू

तुम्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवार -वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्यान nलम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतूद आहे.

जाहीर नोटीस

मांजरेकर, राहणार फ्लॅट क्र. <mark>002,</mark> तळमजला

इमारत क्र. 43. निशीगंधा को-ऑप. हौ. सो

लि., आनंद नगर,) सी. एस. रोड, दहीसर (पूर्व) मुबंई - 400068, यांचा स्वमालकीचा फ्लॅट क्र 002 त्यांचे शेअर सर्टीफीकेट क्र. 22, मेंबर्स

रजिस्टर क्र. 22 त्यांचे पाच शेअर्स क्र. 106 ते

110 सदर शेअर सर्टीफीकेट त्यांना दिनांक 20

ऑक्टोबर 1986 रोजी त्यांना निशीगंधा को ऑप. हौ. सो. लि. यांनी दिलेले होते

सोसायटीचा रजिस्टेशन क बीओाम

डब्लआर/एचमी / 1968-85-86 दिनांक

17/06/1986. सदर उपरोक्त नमद केलेर्ल

सोसायटी, आनंद नगर, दहीसर (पर्व) ता

बोरिवली, मुंबई याठिकाणी असन सोसायटीने

सौ. चित्रलेखा अरुण मांजरेकर या त्यांच्या

नावाने त्यांना शेअर सर्टीफीकेट दिनांक

26/10/1986 रोजी देण्यात आलेले होते. सदर

सर्टीफीकेट त्यांचेकड्न हरविले असल्याने त्यांनी

त्याबाबत दहीसर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक

30/10/2023 रोजी तक्रार नोंदविलेली आहे

सदर तक्रार 2894/ 2023 तक्रार नोंदवहीमध्ये

नमुद केलेली आहे. तरी हे शेअर्स सर्टीफीकेट कोणास सापडल्यास किंवा कोणाही व्यक्तीस

त्याबाबतीत हरकत अयल्यास हे नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासन **15 दिवसाच्या** आत खाली नमर

केलेल्या पत्यावरती. दिलेल्या मोबाईवरती त्वरीत

संपर्क करावा आणि संबंधीतानी असे न केल्यास

त्यावरती कोणाचाही हक्क नाही असे इथुनप्

28/101, अपना मीरा. को. ऑ. हौ. सो. लि

सही/- वसंत ह. मोहिते

ता. ठाणे -401107

PUBLIC NOTICE

Shri. Tukaram Vasant More Bonafide member (First & 50% shareholde<mark>r</mark>) having address at B/403, **Star Status** Cp.op.Hsq. ociety Ltd., Unitech Westend Complex, Bolin rar (West)-401303, and holding lat B/40 jointly with Mrs. Vidhi Tukaram More (joint and 50% shareholder) in the society. Shri. Tukaram Vasant More expired / passed away Nov.2015 in Virar.

The Society Star Status Co.Op.Hsg Soc.Ltd., Unitech Westend Complex, Bolin Virar(West)- 401303 hereby invites claims and or objection/s from other heir or legal heir and/or other claimants /objectors , if any, for the transfer of the said 50% shares and interest in

वकील उच्च न्यायालय

दूरध्वनी क्र. 9326128270.

जय विजय नगर, मीरा रोड, (पूर्व)

Email: vasantmohite16@gmail.com

समजण्यात येईल.

आपले विश्वार युनियन बँक ऑफ इंडियाकरित सही/ प्राधिकृत अधिकारी

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंत

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न

आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)

प्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)

(अविरत व खंडीत कार्यचलनातुन)

(दर्शनी मूल्य समभाग रु.२/- प्रती शेअर)

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्या

साधारण बाबपूर्व)

समभाग भांडवल

दिनांक: ०९.११.२०२३

ठिकाण: मुंबई

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड

CREST सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१०२६९७ नोंदणीकृत कार्यालय: १११, मेकर चेंबर्स ४, ११वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. वेबसाईट: www.crest.co.in, ई-मेल: secretarial@crest.co.in द्र.:०२२-४३३४७०००, फॅक्स:0२२-४३३४७००२

सूचना

कंपनीच्या सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० व इतर लागू तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नियम ४४ पहवाचिता (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ नुसार सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार (एमसीएँ) सर्वेसाधारण सभा आयोजित करण्यासाठी/ई–मतदानाद्वारे पोस्टल बॅलेट प्रक्रिया आयोजित करण्यासाठी प्रामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/ २०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्र.३/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ आणि सामान्य परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रके) कंपनीने १० नोव्हेंबर २०२३ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे आहेत. कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजदारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार, अर्थात शुक्रवार, 0३ नोव्हेंबर, २०२३ रोजी नोंदवलेले आहेत, खालील ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासह टपाल मतदानाद्वारे सदस्यांची मान्यता मिळविण्यासाठी.

नताचान नर	रम्माराह देनारा नरापानाष्ट्रार राप्रमाचा नान्यरा। निळावन्यारााठाः								
सूची क्र. ठरावाचे वर्णन									
१	कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीनुसार मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या नवीन संचाचा अवलंब करण्यासह मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये बदल करण्यासाठी विशेष ठराव.								
२	कंपनीच्या असोसिएशनच्या सुधारित आणि पुनर्संचयित लेखांचा अवलंब करण्यासाठी विशेष ठराव.								

सामग्रीशी संबंधित पक्षाच्या व्यवहारास मंजुरीसाठी सामान्य ठराव. क्रेस्ट हॅबिटॅट प्रायव्हेट लिमिटेड (सीएचपीएल), कंपनीची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी आणि मे. हिल व्ह्यू डेव्हलपर्स (आधी सुशील एंटरप्रायझेस म्हणून ओळखले जाणारे) यांच्यातील मटेरियल संबंधित पक्ष

श्री. मोहिंदर कुमार (डीआयएन: ०८४४४७०६) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्तीकरिता विशेष ठराव.

व्यवहाराच्या मंजुरीसाठी सामान्य ठराव.

सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग देण्याच्या उद्देशाकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंग सविधा सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल ु आणि मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. सदस्यांना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की, दि.१२ डिसेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरित तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव मे. सुमन सुरेका ॲण्ड असोसिएटस्चे मालक सीएस सुमन सुरेका (सदस्यत्व क्र.एफसीएस६८४२/सीपी क्र.४८९२) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टपाल मतदानाचा निकाल दि.१४ डिसेंबर, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. तपासनीसाच्या अहवालासह नमूद केलेले निकाल एनएसई आणि बीएसईला कळवले जातील आणि कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे www.crest.co.in आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील म्हणजेच www.evoting.nsdl.com.

-ई-व्होटिंगबाबत सदस्यांना काही शंका किंवा समस्या असल्यास, कृपया भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) पहा आणि भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका डाउनलोड वर उपलब्ध आहे www.evoting.nsdl.com चे विभाग किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा: १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

दिनांक: १० नोव्हेंबर, २०२३

३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

30.08.73

अलेखापरिक्षित

(११४१)

(११४१)

(११४१)

(११२६)

(3.86) (3.86) ३०.०९.२२

अलेखापरिक्षित

(१५१५)

(१५१५)

(१७२१)

(3.9८)

३०.०९.२३

अलेखापरिक्षित

(१९५७)

(१९५७)

(१८८१)

989

23346

(४.२६)

ठिकाण: मंबर्ड

वालचंदनगर

द्रः:(०२२) २३६१२१९५/९६/९७, ई-मेल:investors@walchand.com

वेबसाईट:www.walchand.com

इंडस्ट्रिज लिमिटेड **ंदणीकृत कार्यालय:** ३ वालचंद टेरेसेस, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४ **सीआयएन:**एल७४९९९एमएच १९०८पीएलसी००० २९१

३०.०९.२३

अलेखापरिक्षित

(८१४)

(८१४)

(७५४)

संचालक मंडळाच्या आदेशान्वये क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरिता सही/-नमिता बापना

Seth WALCHAND HIRACHAND

Visionary Industrialist &

₹ in Lacs (Except for Per Share data)

३०.०९.२२

अलेखापरिक्षित

(३१३६)

(३१३६)

(३१३६)

(३१५७)

७६१

१६२७४

(c. 2x)

Our Founder

39.03.73

लेखापरिक्षित

38830

(८५८१)

१९५८

१९१७

989

२५१४६

४.२६

चिराग सी. दोशी

ठिकाण : मंबर्ड

दिनांकः १०.११.२०२३

गर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

।।पकीय संचालक आणि सीईओ

(डीआयएन - ००१८१२९१)

कंपनी सचिव

ANUPAM FINSERV LIMITED

(CIN - L74140MH1991PLC061715) Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Boad, Goregaon West, Mumbai 400104 Tel: 022-46050267 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FIT AND HALF YEAR ENDED 30TH				RIER
			(Rs	. In '000)
Particulars	Quarter ended 30/09/2023 (Unaudited)	Quarter ended 30/06/2023 (Unaudited)	Half Year ended 30/09/2023 (Unaudited)	Half Year ended 30/09/2022 (Unaudited)
Total Revenue from operations (net)	7,546.98	6,012.81	15,135.73	11,972.96
Net Profit / (Loss) for the period (beforeTax, Exceptional and/or Extraordinary items)	2,665.72	1,816.14	4,833.14	4,033.69
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,665.72	1,816.14	4,833.14	4,033.69
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,047.14	1,265.12	3,557.63	2,908.74
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	2,047.14 115.637.50	1,265.12	3,557.63	,
Equity State Capital Earnings Per Share (of Rs. 1/- each) Basic: Diluted:	0.02	0.01	0.03	0.03
Note: The above is an extract of the detailed format of Quarter Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other D format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available	isclosure Req	uirements) Re	egulations, 20	15. The fu ll

of the Company www.anupamfinserv.con

Pravin Gala Date: 10th November, 2023 Place: Mumbai Whole Time Director and CFO सार्वजनिक सूचना

याद्वारे नोटीस दिली जाते की एम.आर. शिव वल्लभ रोड, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८ येथे पत्त असलेला सिंधू भवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (सदर सोसायटी म्हणून संदर्भित) चे एकमेव सदस्य श्री भगत केशवजी प्रमार आणि सोसायटीच्या इमारतीतील तळमजल्यावरील दकान क्र.४चे मूळ शेअर सर्टिफिकेट हरवले/गहाँळले आहे. सर्टिफिकेट क्र.०१३ रुपये ५०/- प्रत्येकी भेद क्र. ६१ ते ६५ (दोन्ही समावेशी) च्या नावे असलेत १) श्री. भरत केशवजी परमार. २) श्री. अश्विन केशवजी परमार, ३) श्री. दिलीप केशवजी परमार आणि ४) श्री. जयेश केशवजी परमार यांनी त्यांच्या वरील संदर्भित दुकानाच्या संदर्भात उक्त सोसायटीने जारी केले.

वरील हरवलेल्या शेअर सर्टिफिकेटच्या संदर्भात कोणतीही माहिती, आक्षेप, दावा, मागणी, हक्क, शीर्षक, व्याज, लाभ इत्यादी कोणत्याही स्वरूपाची कोणतीही व्यक्ती अशा दाव्याला समर्थन देणार्याी कागदोपत्री पुराव्यासह अधोस्वाक्षरीदाराशी १४ दिवसांच्या ऑत संपर्क करू शकतात. या नोटीसचे . प्रकाशन, अयशस्वी झाल्यास, अशा व्यक्ती/चे कोणतेही/सर्व दावे, जर असतील तर, माफ केले गेले आहेत आणि/किंता मोदले गेले आहेत अमे मानले जोईल आणि त्यानंतर कोणत्याही दाव्यावर विचार केला जाणार नाही आणि उक्त सदस्य यासाठी पात्र असेल सिंधू भवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. द्वारे वरील ऐवजी डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करणार.

सिंध भवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. करिता स्थळ: मुंबई

सचिव

दिनांक: १९/१०/२०२३

योगी इन्फ्रा प्रोजेक्टस लिमिटेड

सीआयएन: एल३२२०१एमएच१९९३पीएलसी३९२०८२ (पुर्वीची योगी संग-वॉन (इंडिया) लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय: २०५, पीएल-८२३१, रायगड दर्शन, जे पी रोड, इंडियन ऑइल कॉलनी समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. **ईमेलः** complianceofficeryogi@gmail.com

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, योगी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड (यापुढे कंपनी म्हणून संदर्भित) तदस्यांची **तिसावी** (३०वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, ०७ डिसेंबर, २०२३ रोजी** दु.१२.००वा. भाप्रवे आयोजित केली जाईल. व्हिडिओ कॉन्फरिस्गि किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल ध्यमांद्रारे (व्हीसी) कॉर्पोरेट अफेअर्स आणि सिक्यरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जार्र केलेल्या विविध सामान्य परिपत्रकांचे पालन करून कंपन्यांना सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसीमार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. सामान्य ठिकाण. त्यामुळे तिसाव्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद्र केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी कंपनीची एजीएम व्हीसीमार्फत घेतली जात

परिपत्रकांचे पालन करून, एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट(त) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइटवर www.yogiinfraprojects.co.in आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या www.linkintime.co.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

३० नोव्हेंबर, २०२३ च्या कटऑफ तारखेच्या कामकाजाच्या तासांच्या समाप्तीपर्यंत प्रत्यक्ष स्वरूपार . किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक एनएसडीएलची मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) देऊ

दूरस्थ ई-मतदान कालावधी **सोमवार, ४ डिसेंबर, २०२३** रोजी स.०९:००वा. सुरू होईल आणि **बुंधवार, ६ डिसेंबर, २०२३** रोजी संध्या.०५:००वा. संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पस्तिका पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांक:१८००-२२२-९९० वर कॉल करावा किंवा evoting@nsdl.co.in वर (एनएसडीएल अधिकाऱ्याचे नाव) विनंती पाठवा.

योगी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता सही / - संजय बासदेव अग्रवाल डीआयएन:००४६२९०२ तारीख: ०९.११.२०२३

हाय-क्लास ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड **नोटणीकत कार्यातव:** कार्यालय क्र.१५. २रा मजला. प्लॉट क्र.२४. रेहमान डमारत. वीर नरीमन रोड. हतात्मा चौक. फोर्ट. मंबई-४००००१. द्र::२२८७४०८४/२२८७४०८५, ई-मेल: info@hiklass.co.in, सीआयएन:एस५१९००एमएच१९९१पीएससी०६६२६१ ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(6.01010)
अ. क्र	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष चालु कालावधीकरिता वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात तारीख संपलेले संबंधित ३ महिन
		30.09.7073	30.09.7073	30.09.7077
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
8	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.76	१.७७	१. ५३
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर#)	-१०८.५७	-११३.२२	90.0
ş	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर#)	-१०८.५७	-११३.२२	0.09
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर#)	-१०८.५७	-११३.२२	90.0
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	-१०८.५७	-११३.२२	0.09
ξ	समभाग भांडवल	३१०.६२	३१०.६२	३१०.६२
IJ.	राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			
l	उरफ्त प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) १. मूळ २. सीमिकृत	0.00	0.00 0.00	0.00 0.00

रील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९.११.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत नोंदरटावर घेण्यात आले आणि धानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय ष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.hiklass.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

हाय-क्लास टेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकरि सही/- संजय कुमार जै दिनांक: ०९.११.२०२३ व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:००४१५३१६

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएनः एल ३६९ १२एमएच १९८६ पीएलसी ०४ १२०३

संचालक मंडळाच्या आदेशाने

जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. दूर.:(०२२)२८२९१८९३, फॅक्सः(०२२) २८२९०४१८, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	मागील वर्षाकरिता
	तिमाही	तिमाही	तिमाही	सहामाही	सहामाही	वर्ष ते तारीख
						आकडे
तपशील	३०.०९.२३	३०.०६.२३	३०.०९.२२	३०.०९.२३	३०.०९.२२	३१.०३.२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१३९२८.०५	9२99७.४०	९२७०.७७	२६०४६.४५	२३३८०.४४	५५४२०.११
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	३१७८.१६	२२५०.२४	२७६७.३३	५४२८.४०	५८१८.५१	૧૧७४६.७५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	३१७८.१६	२२५०.२४	२७६७.३३	५४२८.४०	५८१८.५१	୩୩७४६.७५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	२३४५.११	৭ ७३०.०५	9८७७.६०	४०७५.१६	४०१३.४६	८५१८.८५
कर, अल्पाकृती व्याज व सहकारी कंपनीचे नफा/(तोटा)चे						
हिस्सानंतर निव्वळ नफा/(तोटा)	२४३९.१९	२०४९.३९	२०२७.०८	४४८८.५८	४२३९.२०	८९६०.५३
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	२१३५.९०	२१७९.४९	२१७९.४९	२१३५.९०	२१७९.४९	२१७९.४९
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)						
अ. मूळ	२.२०	9.48	৭.७२	3.८२	३.६८	७.८२
ब. सौमिकृत	ર.૧६	9.48	৭.७२	३.७६	३६.६८	७.८२
						

4. \\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	4.14	1.33	1.54	7.54	24.40	9.54
एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल						
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	मागील वर्षाकरिता
	तिमाही	तिमाही	तिमाही	सहामाही	सहामाही	वर्ष ते तारीख
						आकडे
तपशील	३०.०९.२३	३०.०६.२३	३०.०९.२२	३०.०९.२३	३०.०९.२२	३१.०३.२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१११२०.१६	५९३१.३७	८७६५.६४	9७०५9.५३	9७८२२.८४	३३१०५.५९
करपुर्व नफा	9643.03	99६३.9०	२३४१.१३	२९१६.१३	४०५१.०३	६९८०.५२
करानंतर नफा	9३५९.9०	८९९.२३	9९२९.८9	२२५८.३३	३२४५.६१	५६८७.५८
एकूण सर्वंकष उत्पन्न	9३७५.७५	90८३.९४	२०३६.२३	२४५९.६९	३३४६.२३	६०३३.९०
م بارا (المحتان عبيرة المحتان عبيرة المحتان المحتان)	izu	001 = TH FTH	2.2. 21 			-1 20 00 2022

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता रु.२/ – प्रत्येकीचे रु.१.२ (६०%) प्रती समभाग दराने पहिले अंतरिम लाभांश घोषित केले आहे. एकूण लाभांश रक्कम रु.१२८१.५४ आहे.

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

कार्यकारी अध्यक्ष

रु. लाखामध्ये (प्रति शेअर उत्पन्न ाशिवाय

राशेष भन्साली

व्या नियमन ३३ नसार उपलब्ध आहे.

निवी ट्रेडिंग लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: दारा यनायटेड फॉस्फरस लि.. रेडीमनी टेरेस. चौथा मजला. १६७. डॉ. ए.बी. रोड

	ावत्ताय	। नष्कपाचा	अहवाल			
						(रु.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२.१२	१.४०	3.88	3.42	७.३६	५.९१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	१.५६	(२.७५)	7.88	(१.१९)	२.४६	(१७.१०)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१.५६	(२.७५)	2.88	(१.१९)	२.४६	(१४.९८)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष						
उत्पन्न (करानंतर))	१०.३४	0.28	3.0८	१०.६३	१.८९	(११.६७)
समभाग भांडवल	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६
इतर समभाग						33.00
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ - प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व) मूळ व सौमिकृत	0.83	(0.22)	0.70	(0.20)	0.70	(१.२०)

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेट्स) रेग्युलंशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेजस सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्ती निष्कर्षाचे संपूर्ण नमना कंपनीच्या www.nivionline.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्ध

२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सॅन्डा आर. श्रॉ व्यवस्थापकीय संचालिव जेआयके इंडस्टीज लिमिटेड

नोंकणीकृत कार्यालयः गाळा क्र. १, दावलानी पार्क, पाईपलाईन रोडजवळ, बाळकुम, ठाणे−४००६०८ प्रशासकीय कार्यालयः पाडाक्र. ३, बाळकुम, ठाणे−४००६०८ सीआयण्नः एल६५९९०्मण्च१९९०पीएलसी०५६४७५ ईमेलः− cosec@jik.co.in, वेबसाईटः− http://www.jik.co.in/ दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपणाऱ्या तिमाही लेखापरीक्षण न केलेल्या स्वतंत्र व एकत्रित आर्थिक परिणामांचा उतारा

Т		स्वतंत्र					एकत्रित						
न्.	तपशील	तिमाही समाप्ती		अर्ध वर्ष समाप्ती वर्ष		वर्षसमाप्ती		तिमाही समाप्ती		अर्ध वर्ष समाप्ती		वर्षसमाप्ती	
Б.	ત પશાલ	३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३	३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३
		लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण न	लेखा परीक्षण	लेखा परीक्षण
		न झालेले	न झालेले	न झालेले	न झालेले	न झालेले	झालेले	न झालेले	न झालेले	न झालेले	झालेले	न झालेले	झालेले
3	त्पन												
अ. र	चालनातून महसूल	६.०२	٥.٥٤	89.98	98.90	११.९१	५०.१०	६.०२	٥.٥٤	89.98	१४.१०	११.९१	५०.१०
	तर उत्पन्न	0.40	-	-	0.40	-	६७.५५	9.07	-	-	9.09	-	६८.११
τ	कूण उत्पन्न उर्च	६.५२	٥.٥٤	89.98	१४.६०	??.??	११७.६५	80.08	٥.٥٤	89.98	१५.१२	??.??	११८.२१
	इतर खर्च	७.२७	4.89	१८.९५	१२.७६	२५.७९	९७.६२	७.२९	4.98	१८.९६	१३.२३	२५.८१	११५.८९
	कूण खर्च	१४.६१	28.88	२३.८०	२६.१०	३२.९१	११६.५३	१४.६४	११.९३	26.68	२६.५७	४५.१९	१५९.३३
3 3	ापवादात्मक आयटम व करापूर्वीचा (१-२) नफा / तोटा	(८.०९)	(3.80)	(१२.६६)	(११.५०)	(२१.००)	8.82	(७.६०)	(३.८५)	(१८.८०)	(११.४५)	(३३.२८)	(४१.१२)
	पवादात्मक आयटम												
	रापूर्वीचानफा / (तोटा)	(८.०९)	(٥٤.٤)	(१२.६६)	(११.५०)	(२१.००)	9.97	(७.६०)	(३.८५)	(१८.८०)	(११.४५)	(३३.२८)	(४१.१२)
	र खर्च												
	ध्याचा कर			-				-	-				
	थगित कर												
	रानंतरचा (४-५) निव्वळनफा / (तोटा)	(८.०९)	(3.80)	(१२.६६)	(११.५०)	(२१.००)	8.82	(७.६०)	(३.८५)	(१८.८०)	(११.४५)	(३३.२८)	(४१.१२)
	तर सर्वसमावेशक उत्पन्न												
	गयटम जेनफा किंवा तोटा यामध्ये पुन्हा वर्गीकृत केले जाणार नाहीत						3.3८						3.3८
	र्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर) (५+६)	(८.०९)	(٥٤.٤)	(१२.६६)	(११.५०)		४.५०	(७.६०)	(३.८५)	(१८.८०)	(११.४५)	(३३.२८)	(३७.७४)
	रलेले सममूल्य भाग भांड्वल (दर्शनी किंमत रु. १०/- प्रत्येकी)	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०	७,२६४.१०
0 3	ति सममूल्य भाग उत्पन्न (रु. १०/ – प्रत्येकी)												
	लभूत	(0.09)	(०.००५)	(0.07)	(٥.٥٦)	(εο.ο)	0.007	(٥.٥٩)	(०.००५)	(εο.ο)	(0.07)	(०.०५)	(ο.οξ)

ठप्पाीः वरील उतारा हा तिमाही स्वतंत्र व एकत्रित आर्थिक परिणामांचा तपशीलवार स्वरुप आहे जे सेवी (सूची व प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५, नियमावली ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंज प्रमाणे भरलेले आहे. तिमाही / वार्षिक परिणामांचे संपूर्ण स्वरुप स्टॉ<mark>क</mark> एक्सचेंजच्या या वेबसाईटवर https://www.bseindia.com/. । https://www.nseindia.com/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आर.जी. पारीख

जेआयके इंडस्टीज लिमिटेड करीत

कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार डीआयएन: ००४९६७४७

transfer of 50% shares and interest decease member in the capital/property of the socie shall be dealt with the manner provided under the bye laws of the society.

For and on behalf or

Star Status Co.Op.Hsg.Soc. Ltd., Hon.Chairman/Secretary

Dt. 11.11.2023

member within period of 15 (Fifteen) tays from the date of publication of this notice, along with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of 50% shares and interest in the capital of the society of the decaged memory in the

of the society of the deceased member in the society. If no claims/objections are received within the herein prescribed period, the societ shall be free to deal with shares and the interes of the deceased member in the capital/propert

of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims objections, if any, received by the society for

A Tradition of Engineering Excellence

तप: वरील सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाई

व वर्ष ते तारीख आकडे त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा अहवाल आहे. तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइट www.bseindia.com

आणि www.nseindia.com वर आणि कंपनीच्या www.walchand.com वर सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५

बरळी, मुंबई-४०००१८. **ब्रू.:६**१२३३५००, **फॅक्स:२६४८७५२३, वेबसाइट: www.nivionline.com**, ई-मेल:nivi.investors@uniphos.com, सीआयएनः एल९९९९एमएच१९८५पीएलसी०३६३९१ ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित

						(रु.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२.१२	१.४०	3.88	3.42	७.३६	4.99
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१.५६	(२.७५)	2.88	(१.१९)	२.४६	(१७.१०)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१.५६	(२.७५)	2.88	(१.१९)	२.४६	(१४.९८)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष						(00.5)
उत्पन्न (करानंतर))	१०.३४	0.28	3.06	१०.६३	१.८९	(११.६७)
समभाग भांडवल इतर समभाग	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६ ३३.००
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व) मूळ व सौमिकृत	0.83	(0.22)	0.70	(0.80)	0.20	(१.२०)
९) मेनी (चिपिया ऑपन अना निर	म्बर्गाना विकास	मार्गेसम् र रेकान्रे	an 2001 =	गानिया ३३	भारती समॅक्ट	ग्रमाञ्चे ज्ञार

आहेत त्या स्टॉक एक्सचेंकच्या www.bscinidia.com वेबसाईट्यर उपलब्ध आहे. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ०९ नोव्हेंब

निवी ट्रेडिंग लिमिटेडकरि

सही/ ०९ नोव्हेंबर २०२३ दिनाकः ०९ न ठिकाणः ठाणे